



## LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office :A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.  
Tel: 91-22-6291 8111 email : [infoengg@lloyds.in](mailto:infoengg@lloyds.in) website: [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in) CIN : L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2021/06

11.02.2021

The Department of Corporate Services, BSE Limited 27th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001	The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051
<b>Scrip Code : 539992</b>	<b>Symbol: LSIL</b>

Dear Sirs/Madam,

**Sub: Publication of Standalone Unaudited Financial Results for 3<sup>rd</sup> Quarter Ended 31<sup>st</sup> December, 2020 of our Company.**

Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are pleased to submit herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the 3<sup>rd</sup> Quarter Ended 31<sup>st</sup> December, 2020 of our Company published in the Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 11.02.2021.

The said advertisements have also been uploaded on the website of the company [www.lloydsengg.in](http://www.lloydsengg.in)

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking You,

Yours faithfully,

**For Lloyds Steels Industries Limited**

*Meenakshi*  
**Meenakshi A Pansari**  
**Company Secretary**



Registered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane - 421 401

Works: Plot No.A-6/3, A-5/5 & A-5/4, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane 421 401, Tel.(02524) 222271/9545654196



**Business Standard**  
MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangang Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal (M.P.)-462023, & Published at H4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Bira Centurion, P.B. Marg, Worli, Mumbai-400013

Editor: Shyamal Majumdar

RN No. 66308/1996

Readers should write their feedback at feedback@bsmail.in  
Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact:  
Ms. Mansi Singh  
Head-Customer Relations  
Business Standard Private Limited,  
H4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Bira Centurion, P.B. Marg, Worli, Mumbai-400013  
E-mail: subs\_bs@bsmail.in  
\*or sms, SUB BS to 57007\*

Overseas subscription:  
(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail  
NR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement.  
Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned.  
Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redistribution of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

**No Air Surcharge**

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE  
GREATER MUMBAI REGION, MUMBAI  
Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor,  
83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 018.

**PUBLIC NOTICE OF INQUIRY**

Change Report No. ACC-VII/2183/2020  
The Maharashtra Public Trusts Act, 1950  
Filed by: NEWTON PARMAR  
In the matter of Executive Board of the  
Methodist Church in India  
P.T.R. No. F-405 (Mumbai)

All concerned having interest-

Whereas the Reporting Trustee of the above Trust has filed Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above-named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner-VII, Greater Mumbai Region, Mumbai, viz.

Whether below mentioned property is the property of the Trust and could be registered in the name of the Trust?

**Description of the Property**

\* Plot No. 86 & 94 admeasuring 14 acres and Plot No.103 admeasuring 7 acres situated Makarandpur Sarkar, Bareilly (U.P.)

This is to call upon you to submit your objection if any, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, at the above address in person or by a pleader on or before 30 days of this notice failing which change report will be decided on its own merits.

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

This 4th day of month of February, 2021.

Sd/-  
Superintendent-J,  
Public Trusts Registration Office,  
Greater Mumbai Region, Mumbai.

**Seal**

Public Trusts Registration Office,  
Greater Mumbai Region, Mumbai.

**JM FINANCIAL ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED**  
(Formerly known as JM Financial Asset Reconstruction Company Private Limited)  
Corporate Identification No.: U67190MH2007PLC174287  
Regd. Office: 7th Floor, Onezy, Appasheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025  
Authorised Officer: Vishal Uchil / Viral Doshi / Pankaj Kejriwal  
Mobile: 98199 85511 / 98708 93185 / 98301 98641  
Email: vishal.uchil@jmfinc.com / viral.doshi@jmfinc.com / pankaj.kejriwal@jmfinc.com  
Website: www.jmfinc.com

**APPENDIX IV - A SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower Bombay Rayon Fashions Limited (hereinafter referred to as the "Borrower") and the guarantors (i) Mr. Jaganathan Agrawal (ii) Mr. Prashant Agrawal (iii) Mr. Arjun Agrawal (iv) Mrs. Vinitha Agrawal (v) STI India Limited (vi) Scotts Plantation Pvt. Ltd. (vii) Cimrent Real Estate Pvt. Ltd. (viii) Best United Lifestyles Pvt. Ltd. (ix) Reynolds Sherring Ltd (x) B. R. Machine Tools Pvt. Ltd. (xi) Coppers Coin Realty Pvt. Ltd. (collectively referred to as the "Guarantors") that the below described immovable property mortgaged/charged to JM Financial Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee of JMFCAR - Fabrics August 20181 - Trust ("Secured Creditor"), the possession of which has been taken by the Authorised Officer of Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on March 1, 2021 between 2:30 pm to 3:30 pm for recovery of Rs. 22,51,74,10,115.65/- (Rupees Two Thousand Two Hundred Fifty One Crores Seventy Four Lakhs Ten Thousand One Hundred and Fifteen and Paise Sixty Five Only) as on November 30, 2019 plus interest and contractual charges from December 1, 2019 till realization, along with future cost and other expenses/charges thereon, due to the Secured Creditor from the Borrower and Guarantors. Detailed description of the immovable property, inspection date, reserve price and earnest money deposit shall be as follows:

Sr. No.	Description of the Immovable Property	Inspection Date & Time	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (in Rs.)
1	Residential premises being Flat No 502 admeasuring 943 sq. ft. built up area situated on the 5th floor, A Wing in the Building known as "West View" constructed on land bearing Final Plot No. 117-B of Town Planning Scheme-VI, CS. No. 1066 of Village-Vite Parle (West), Taluka Andheri, lying and being at Bajaj Road, Mumbai - 400056, within the limits of the Municipal Corporation of Greater Mumbai.	22 <sup>nd</sup> February 2021 3:30 pm to 5:30 pm	1,80,00,000/-	45,00,000/-

Encumbrances: Non/known/JMFCAR  
For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on the Secured Creditor's website ie. <https://www.jmfinc.com/assets-for-sale>

Authorised Officer  
JM Financial Asset Reconstruction Company Limited  
acting in its capacity as trustee  
JMFCAR - Fabrics August 20181 - Trust

Date : 11.02.2021  
Place: Mumbai

**Bank of India**  
Karwanchiwadi Branch : Karwanchiwadi, Ratnagiri-415639.  
Phone: 02352-231484  
Email: Karwanchiwadi.Ratnagiri@bankofindia.co.in  
(A Government of India Undertaking)

**APPENDIX-IV POSSESSION NOTICE** [(See Rule-8(1))]  
(For movable property)

WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 05.11.2019 calling upon the borrower Mr. Shashikant Chandrakant Ketkar and Co-Borrower Shubhada Chandrakant Ketkar to repay Rs. 12,85,950.92 (Rupees Twelve Lakh Eighty Five Thousand Nine Hundred Fifty and Ninety Two Paise Only) and further interest thereon within 60 days from the date of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the immovable property owned by Mr. Shashikant Chandrakant Ketkar described herein below in exercise of powers conferred on him under Sub section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rule, 2002 on this 5th day of February of the year 2021.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the immovable property and any dealings with the immovable property will be subject to the charge of Bank of India, Karwanchiwadi Branch for an amount of Rs. 12,85,950.92 and further interest thereon from 01.10.2019.

The Borrower's attention is invited to provisions of Sub - Section (9) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE MOVABLE PROPERTY**  
EQM of Flat No. 103 at 1st Floor in "Nandadeep Building" measuring 585 sq.ft. built up area on land bearing Survey No. 57/B29, Situated at Karwanchiwadi (Within Grampanchayat Limits) Tal. & Dist. Ratnagiri, owned by Mr. Shashikant Chandrakant Ketkar.

Sd/-  
Date : 05.02.2021  
Place : Karwanchiwadi, Ratnagiri  
Authorised Officer  
Bank of India

**SHORT NOTICE FOR INVITING TENDER**

Raw coal transportation by road mode from **Gondegaon mine** of **WCL to Koradi TPS** of Mahagenco  
TENDER NO.: CE/FME2/Road/GND-KRD/2021/15891  
RfxNo.-3000015891

Maharashtra State Power Generation Co. Ltd. is state power generation utility. Mahagenco invites online Bids (Two bid system i.e. Separate bid for technical/commercial & price bid) for the work of raw coal transportation by road mode from **Gondegaon mine of WCL to Koradi TPS** of Mahagenco.

The Bid specification will be available for downloading from **12.02.2021 (16:00 hrs)** on website <https://eprocurement.mahaenco.in> after completion of online vendor registration process. Registration fee is Rs.5000/- + Taxes Extra & Tender fee is Rs.5000/- + Taxes Extra.

- 1) Period of Contract : 1Year
- 2) Estimated Quantity : 4,86,000 MT
- 3) Saleoftenderfrom : 12.02.2021 (16:00 Hrs.)
- 4) Last Date of payment of tender fees : 22.02.2021  
On<https://eprocurement.mahaenco.in> (up to 14:00 Hrs.)
- 5) Last Date of download of tender document : 22.02.2021 (up to 17:00 Hrs.)
- 6) Due date of Submission of bids : 23.02.2021 (up to 14:00 Hrs.)
- 7) Due date for opening of techno-commercial bids : 23.02.2021 (up to 15:00 Hrs.)

**Detailed tender can be viewed on <https://eprocurement.mahaenco.in>**

MAHAGENCO reserves the right to cancel/withdraw this invitation for Bids without assigning any reason for such decision.

**CHIEF ENGINEER (FM)**

Contact Details:  
Fore-tendering help-022-26474211 (Extension-3657 & 2492), 9167640613  
For Tender Info- Phone No. - 8879106149/8879105798  
Email: cefmc@mahaenco.in.

**PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that following share certificate of PFIZER LTD. having its registered office PFIZER LIMITED, 1802/1901, The Capital, Plot No. C-70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Registered in the name(s) of the following Shareholder(s) have been lost by the registered holder(s).

Folio	Name of the Holders	Certificate No.	Distinctive Nos	No of Shares
PO026209	Chetan Vijaysinh chhinda Virmati Vijaysinh Bhimani (Deceased)	307602	17152564-17152694	In1

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate.  
Any Person(s) have any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Pvt. Ltd., Karvy Selenium, Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032, Telangana within 15 days of publications of this notice. After which no claim will be entertained and the company may proceed to issue duplicate share certificate to the registered holder(s).

Place: Mumbai  
Date: 11.02.2021

**PUBLIC NOTICE**

MR. PRAKASH GIGALAL JAIN, owner of Flat No. 441, 4<sup>th</sup> Floor, Building No. 4, Oshiwara Shantivan Co-operative Housing Society Ltd., New Link Road Extension, Andheri (West), Mumbai - 400 053. He has Lost the Original Share Certificate No. 135, bearing distinctive Nos. 671 to 675 (both inclusive) issued by the Oshiwara Shantivan Co-operative Housing Society Ltd. to him. MR. PRAKASH GIGALAL JAIN has applied to Society for issue of duplicate Share Certificate. Anybody having any right, claim or objection should report to the Hon. Secretary at Society Office of Oshiwara Shantivan Co-operative Housing Society Ltd., New Link Road Extension, Andheri (West), Mumbai - 400 053 within 15 days of this notice failing which, the Society would issue a fresh Duplicate Share Certificate to the applicants, if No Objections are received by the Society within the specified period.

On behalf of Oshiwara Shantivan Co-operative Housing Society Ltd.  
Sd/-  
Date: 11.02.2021  
Place: Mumbai  
Hon-Secretary

**iStreet Network Limited**  
CIN L51900MH1986PLC040232  
03, C-2 Compound, 04th Bldg, Near Hotel a d , Worli, Navi Mumbai- 400011  
Email: info@istreetnetwork.com  
Website: www.istreetnetwork.com

**NOTICE**

Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13<sup>th</sup> February 2021 inter-alia to, consider and approve, the Unaudited Financial Results for the Quarter and Nine month ended December 31, 2020.

The Notice is also available on the website of the Company i.e., [www.istreetnetwork.com/investors](http://www.istreetnetwork.com/investors) and on the website of BSE Ltd [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

For iStreet Network Limited  
Sd/-  
Place: Mumbai  
Date: Feb 05, 2021  
Surabhi Pal  
Company Secretary

**LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: PLOT NO. A55, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE-421401.  
Phone no.: 491-2524 2222/172 Fax: 491-2524 2222/3 E-mail: info@lloydsteels.com  
DIN: L28900MH1994PLC021235 Website: [www.lloydsteels.com](http://www.lloydsteels.com)

**EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**  
(Rupees in lakhs except Share Data)

Sl. No.	PARTICULARS	For the Quarter Ended		not the Year Ended	
		December 31, 2020	September 30, 2020	December 31, 2019	March 31, 2019
1	Total Income from Operations (Net)	4,112.49	1,814.52	4,319.71	9,390.11
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	87.34	58.34	59.96	174.01
3	Net Profit/(Loss) for the period (after tax, (After Exceptional and/or Extraordinary items))	87.34	58.34	59.96	174.01
4	Net Profit/(Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax))	87.34	58.34	59.96	174.01
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Income (After Tax))	98.45	67.47	55.98	118.75
6	Paid up Equity Share Capital (Face Value Rs 10/- per share)	69696382	69696382	69696382	69696382
7	Basic & Diluted Earnings per Share (Not Annualized) (in Rs.)	0.01	0.01	0.01	0.02

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and NSE ([www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and also on the Company Website at [www.lloydsteels.com](http://www.lloydsteels.com)  
2 The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 10th February 2021.  
3 Previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary.  
4 The results for the quarter and Nine Months ended 31st December, 2020 are available on the website of BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), NSE at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on company website at [www.lloydsteels.com](http://www.lloydsteels.com)

For Lloyds Steels Industries Limited  
Sd/-  
Ashok Tandon  
Managing Director  
DIN: 0026301

Place: Mumbai  
Date : 10.02.2021

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given in the public at large that my clients (1) MRS. HARSHA PRADEEP SAVLA & (2) MR. PRADEEP MORARJI SAVLA are the owners in respect of the Residential Premises bearing Flat No. 30, located on the 5th Floor of the Building known as Punam of Mulund Punam Co-operative Housing Society Ltd., (Registration No. BOMHSG3134 of 1971 dated 20/09/1971) [hereinafter referred to as "the said Society"] situated at Plot No. 1044, Dr. R. P. Road, Mulund (West), Mumbai - 400 080 (hereinafter referred to as "Die said Premises") together with 5 fully paid up shares of Rs. 50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 146 to 150 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 30 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (i) Originally Mr. T. K. RAMCHANDRA PODUVAL was the founder member of the said Society in respect of He said Premises, (ii) The First Agreement dated 16th May 1981 was executed between MR. T. K. RAMCHANDRA PODUVAL and MR. K. SOMNATH, (iii) The Second Agreement i.e. Gift Deed dated 8th March 1996 was executed between MR. K. SOMNATH and (1) MRS. PREMA RAMMURTHY IYER & (2) MR. HARIHAR RAMMURTHY IYER. The said MR. HARIHAR RAMMURTHY IYER along with SHRI MANGESH P. GHARAT being the Directors of M/S. TOUCHWOOD PACKAGING PVT. LTD. (hereinafter referred to as "the said Company") had obtained credit facilities from JANAKALYAN SAHAKARI BANK LTD. against mortgage of the said Premises (hereinafter referred to as "the said mortgage"). The said Company failed to repay the outstanding loan amount together with accrued interest thereon AND (iv) The said JANAKALYAN SAHAKARI BANK LTD. had obtained the Recovery Certificate under section 101 of MCS, Act 1980 and have attached, seized and sold the said Premises in auction and Agreement for Sale of Flat dated 14th July 2004 (i.e. Third Agreement) was executed between the said JANAKALYAN SAHAKARI BANK LTD. and (1) MRS. HARSHA PRADEEP SAVLA & (2) MR. PRADEEP MORARJI SAVLA i.e. my clients. The said Original First Agreement in respect of the said Premises is lost / misplaced and even after the diligent search the same are not traceable. My clients are also not having the photocopies of the said First Agreement, in their records. In respect of the same they have lodged police complaint / FIR bearing 185/2021 dated 04-02-2021 in Mulund police station if any person/s / Bank / Financial Institutions is having custody of the said Original First Agreement in respect of Die said Premises or any right, title, interest, claims or demand upon against or in respect of the said Premises or any part thereof, whether by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, possession of original title deeds or encumbrance/ whatsoever, family arrangement/ settlement, decree or order of any Court of Law, contracts, agreements, development rights/ or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from encumbrances.

Mumbai, Dated this 11th day of February 2021

**KRIDHAN INFRA LIMITED**  
Regd. Office: 203, Joshi Chambers, Ahmednagar Street, Camac Bunder, Masjid (East), Mumbai 400009.

**STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2020**  
(Rs in Lacs)

Sl. No.	Particulars	STANDALONE		CONSOLIDATED	
		Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	Nine Months ended
		31.12.2020	31.12.2020	31.12.2019	31.12.2020
1	Total Income from Operations	1,246	1,938	49	1,246
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(42)	(135)	(34)	(46)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) including pro/(loss) from associate	(42)	(135)	(34)	(46)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) including pro/(loss) from associate	(43)	(140)	(29)	(596)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) including pro/(loss) from associate	(43)	(140)	(29)	(596)
6	Equity Share Capital	1,896	1,896	1,896	1,896
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
8	Earnings Per Share (of Rs. 21/- each) (for continuing and discontinued operations)	(0.05)	(0.15)	(0.03)	(0.63)
	1. Basic:	(0.05)	(0.15)	(0.03)	(0.63)
	2. Diluted:	(0.05)	(0.15)	(0.03)	(0.63)

Notes:  
1 As informed earlier, the subsidiary Company at Singapore viz. Readymade Steel Singapore Pte. Ltd., is under liquidation process. Hence, due to non-availability of the figures for the quarter ended 31st December, 2020, the same have not been considered for the purpose of the consolidated financial results. Accordingly, the consolidated figures for the Quarter and nine months ended 31st December, 2020 includes only the Indian subsidiary's figures. As already informed in the earlier quarters, as a matter of prudence, the Company has, already impaired its investment and loans outstanding in the said subsidiary Readymade Steel Singapore Pte. Ltd., in its standalone financials. In view of the same, there will be no material impact of the said liquidation on the financials of the Company.  
2 The above is an extract of the detailed format of quarterly and nine monthly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and nine monthly Financial Results are available on the Stock Exchange website [www.bseindia.com](http://www.bseindia.com) & [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and our Company's website [www.kridhan.com](http://www.kridhan.com).

For and on behalf of the Board of Directors  
Kridhan Infra Limited  
Sd/-  
Anil Dhanpalat Agrawal  
Managing Director  
DIN-00360114

Place : Mumbai  
Date : 10/02/2021

**BASF India Limited**

Regd. Office : The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051, India,  
Tel: 022-62785600.

**BASF**  
We create chemistry

**STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**  
Rs. in million

Particulars	3 months ended 31/12/2020 (Unaudited)	Preceding 3 months ended 30/09/2020 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2019 (Unaudited)	Year to date figures for current period ended 31/12/2020 (Unaudited)	Year to date figures for previous period ended 31/12/2019 (Unaudited)	Previous year ended 31/03/2020 (Audited)
Total income from operations	24,291.9	23,984.1	20,182.2	65,992.8	57,180.4	75,787.1
Net Profit/(Loss) for the period (before tax, before exceptional items)	1,880.0	1,087.5	(240.4)	2,589.5	76.0	371.1
Exceptional items	-	4,236.1	(148.8)	4,236.1	(321.6)	(324.6)
Net Profit for the period (before tax, after exceptional items)	1,880.0	5,323.6	(389.2)	6,825.6	(245.6)	46.5
Net Profit for the period (after tax, after exceptional items)	1,090.7	4,109.8	(323.8)	4,909.0	(218.6)	185.1
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,085.8	4,107.1	(345.6)	4,894.3	(331.5)	(14.5)
Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	432.9	432.9	432.9	432.9	432.9	432.9
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year						13,427.3
Earnings Per Share (EPS):						
Basic and diluted EPS after exceptional items for the period, for the year to date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	25.2	94.9	(7.5)	113.4	(5.1)	4.3
Basic and diluted EPS before exceptional items for the period, for the year to date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	25.2	19.4	(4.6)	41.1	1.6	9.9

**CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020**  
Rs. in million

Particulars	3 months ended 31/12/2020 (Unaudited)	Preceding 3 months ended 30/09/2020 (Unaudited)	Corresponding 3 months ended in the previous year 31/12/2019 (Unaudited)	Year to date figures for current period ended 31/12/2020 (Unaudited)	Year to date figures for previous period ended 31/12/2019 (Unaudited)	Previous year ended 31/03/2020 (Audited)
Total income from operations	25,127.2	24,628.6	20,182.2	67,650.6	57,180.4	76,226.0
Net Profit/(Loss) for the period (before tax, before exceptional items)	1,965.7	1,113.8	(240.4)	2,672.6	76.0	423.5
Exceptional items	-	4,236.1	(148.8)	4,236.1	(321.6)	(324.6)
Net Profit for the period (before tax, after exceptional items)	1,965.7	5,349.9	(389.2)	6,908.7	(245.6)	98.9
Net Profit for the period (after tax, after exceptional items)	1,151.5	4,128.3	(323.8)	4,968.0	(218.6)	228.6
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1,147.9	4,125.5	(345.6)	4,954.4	(331.5)	28.6
Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	432.9	432.9	432.9	432.9	432.9	432.9
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Balance Sheet of previous year						12,006.8
Earnings Per Share (EPS):						
Basic and diluted EPS after exceptional items for the period, for the year to date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	26.6	95.4	(7.5)	114.8	(5.1)	5.3
Basic and diluted EPS before exceptional items for the period, for the year to date and for the previous year (not annualised) (Face value of Rs 10/- each)	26.6	19.9	(4.6)	42.4	1.6	10.9

Notes:  
1 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites viz., [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and the Investor Relations section of the Company's website at [www.basf.com/in](http://www.basf.com/in).  
2 The above results for the quarter and nine months ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on February 9, 2021. The above results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.

On behalf of the Board of Directors  
Narayan Krishnamohan  
Managing Director  
DIN : 08350849



# उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात आंदोलन सुरु

कल्याण, दि. १० : लाखो नागरीकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली असून नाल्याचे सांडपाणी आणि जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हि नदी वाचविण्यासाठी मी कल्याणकर या समाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन निकम हे नदी पात्र आंदोलनास बसले आहे. जोरपट नदी स्वच्छ केली जात नाही. तोरपट हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका निकम यांनी घेतली आहे.

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कर्जत पासून कल्याण मोहने बंधाःयार्यात प्रदूषित आहे. या नदीच्या पात्रत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषित झाल्याने सांडपाण्यामुळे नदीच्या पात्रत जलपर्णी साचली आहे. ही जलपर्णी पाणी शोषत असून या पाण्याला घाण वास मारतो. नदी पात्रत मोहने, गाळेगाव आणि म्हाळक येथील नाल्याचे सांडपाणी सोडले जात आहे. हे नाले बंद करण्यात यावे. नदीचे प्रदूषण

राखले जावे यासाठी मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून नदीपात्र आंदोलन सुरु केले आहे. नदी प्रदूषण रोखले जात नाही. तोरपट हे आंदोलन सुरु राहणार आहे. यापूर्वी दोन वेळा नदी पात्रत निकम यांनी आंदोलन केले होते. एकदा पालकमंत्री एकनाथ शिंदे तर दुसऱ्या वेळेस मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. मात्र आता जोरपट प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही. तोरपट माघार घेतली जाणार नसल्याचे निकम यांनी सांगितले.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the Public that my client Mr. Tushar P. Bakshi is owner of Flat No. 202 on 2nd floor of Jyotdeep Mahal Co-op. Hsg. Soc. Ltd. situated at 6, Nanda Patkar Road, Vile Parle (East), Mumbai-400057. My client is holder of five fully paid shares of Rs. 50/- each vide Share Certificate No. 13, bearing Dist. No. 71 to 75 dated 14.11.1988 issued by the Jyotdeep Mahal Co-Op. Hsg. Soc. Ltd. of the said flat and possessed the said original Share certificate with him. However my client has lost/misplaced other title documents in respect of said flat. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing document. On behalf of my client Mr. Tushar P. Bakshi (owner of the said flat), the undersigned advocate hereby issues claims or objections, if any, for the transfer of said flat. In case of any claims/objections kindly intimate the undersigned advocate alongwith the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue of lost agreement.  
Sd/- Ajit O. Upadhyay (Adv. High Court)  
G-3, New Shivam (SRA) CHS Ltd.,  
Kulupwad, Borivali (E), Mumbai 400066  
Date: 11/02/2021

**जाहीर नोटीस**  
सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं.बी/१०४, पहिला मजला, नूतन पार्श्व नगर को-ऑप. हौसिंग सो. लि., बिल्डींग नं.३, जैन मंदिर रोड, देवचंद नगर, भाईंदर प., जि. ठाणे, श्री धीरजलाल सातजी पंड्या, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री धीरजलाल सातजी पंड्या, ता. २७/११/१९९९, रोजी मृत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री राजेंद्रकुमार डी. पंड्या, ह्यांनी सोसायटीला अर्ज करून सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १४/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे - ४०१ १०१ ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.  
सही/-  
सुनील बी. गारोडिया  
(वकील, उच्च न्यायालय मुंबई)  
स्थळ: भाईंदर दि. ११.०२.२०२१

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given on behalf of MR. JAGDISH MURLIDHAR GOPALANI to the public at large that Original Agreement dated 26<sup>th</sup> December 1981, between M/s. Anita Enterprise and Dr. Bhupendra K. Clerk, in respect of Flat No. 501, admeasuring 715 Sq. ft. Built-up area on the 5th Floor of the building known as "Valeram-I Co-operative Housing Society Ltd" situated at Evershire Nagar, Mith Chowki, off Link Road, Malad (West), Mumbai-400064, on land bearing C.T.S. No. 307/12, Village Valnai, Taluka Borivali, is lost/misplaced. The said Document/Agreement is essential and necessary link in the said chain of title for the aforesaid Flat. Therefore, any person(s) having any claim, right, title and/or interest or demand(s) in or against the said property or against the said owner by way of sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, inheritance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 37/38, 3rd Floor, Landmark Tower, Link Road, Mithchowki, Malad (West), Mumbai- 400 064, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.  
Dated: 11.02.2021  
Place : Mumbai  
Nishant Rana  
Advocate High Court

**PUBLIC NOTICE**  
NOTICE is hereby given that original share certificate no. for 5 distinctive shares from 161 to 165 in respect of Flat No. 71, Ashiyana Apartment, 6, Tank Street, Mumbai-400008 in the names of 1) HAJI VASIL R.KHAN. 2) NIHARILBI HAJI VASIL R. KHAN is found missing vide Nagpada Police Station N/C No.231/2021 of 02-02-2021 UMMATUNNISA MOHAMMED KHALIL KHAN approached the society for issuance of duplicate Share Certificate. If anyone finds the aforesaid original Share Certificate or having any claim thereon should contact the undersigned within 14 days from the day of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of whatever claim if any shall be deemed to be waived and accordingly the said society shall proceed further for considering the application of said UMMATUNNISA MOHAMMED KHALIL KHAN.  
Place : Mumbai.  
Date : 10/02/2021  
Sd/-  
Ummatunnisa Mohammed  
Khalil Khan

**जाहीर सूचना**  
श्री. प्रकाश गिगालाल जैन हे फ्लॅट क्र. ४४१, ४था मजला, इमारत क्र. ४, ओशिवरा शांतीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, न्यु लिंक रोड विस्तार, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या जागेचे मालक आहेत. त्यांच्याकडून ओशिवरा शांतीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारा वितरीत अनुक्रमांक ६७१ ते ६७५ (दोन्ही समाविष्ट) धारक मुळ भागप्रमाणपत्र क्र. १३५ हक्कले आहे. श्री. प्रकाश गिगालाल जैन यांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणासही काही दावा, अधिकार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी ओशिवरा शांतीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, न्यु लिंक रोड विस्तार, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ येथे सदर सूचना पासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा विहित कालावधीत सोसायटीकडे आक्षेप प्राप्त न झाल्यास अर्जदारांना नविन दुय्यम भागप्रमाणपत्र सोसायटी वितरीत केले.  
ओशिवरा शांतीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीने  
दिनांक: ११.०२.२०२१ सही/-  
टिकाण: मुंबई सचिव

**Lloydsteel**  
**लॉयडस्टील इंडस्ट्रीज लिमिटेड**  
सीआयएन: एल२९००एमएच१९५पीएलसी०९८८३६  
नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. ए-५/५, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, मुंबाई, ठाणे-४२१४०१.  
फोन: ०२२-२२२२२५/७२, फॅक्स: ०२२-२२२-२२२२५३, ई-मेल: infoengg@lloyds.in, वेबसाईट: www.lloydsengg.in  
३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही / नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	रु. लाखात, इंग्रिज व्यतिरिक्त			
		संपलेली तिमाही (अलेखापरिहित)	संपलेले ९ महिने (अलेखापरिहित)	संपलेले १ महिने (अलेखापरिहित)	संपलेले वर्ष (समाविष्ट)
		३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.१९
१.	कार्यालयकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४११२.४९	१८१४.५२	४३१९.७१	७११९.८७
२.	कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	८७.३४	५८.३४	५९.९६	१७४.०१
३.	करपूर्व कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	८७.३४	५८.३४	५९.९६	१७४.०१
४.	करानंतर कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	८७.३४	५८.३४	५९.९६	१७४.०१
५.	कार्यालयकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्यालयकरिता एकमेव नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)	९६.५३	६७.४२	५५.३६	२०१.२६
६.	मरणा केलेले समभाग भांडवल (दरमिती मूल्य रु.१/- प्रती भाग)	६९६९६३२२	६९६९६३२२	६९६९६३२२	६९६९६३२२
७.	मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्धिककल्या नाही) (रु.)	०.०१	०.०१	०.०१	०.०३

टिप:  
१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसईआयच्या www.bseindia.com व एनएसईआयच्या www.connect2nse.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
२. वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विचारित करण्यात आले आणि हतदार १० फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाने संमत मान्य करून नोंद घेतलेले आहेत.  
३. मागील कालावधीचे आकडे आढळत आहे तेथे पुनर्गणित/पुनर्गणित करण्यात आले.  
४. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता निष्कर्ष कंपनीच्या lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसईआयच्या www.bseindia.com व एनएसईआयच्या www.connect2nse.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लॉयडस्टील इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी  
सही/-  
अजीत ठंडन  
व्यवस्थापकीय संचालक  
सीआयएन:०००९८३०१

दिनांक: १०.०२.२०२१  
टिकाण: मुंबई

**जाहीर सूचना**  
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, इंग्रजी दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी नूतन पार्श्व नगर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. यांचे फ्लॅट नं. बी/१०४, पहिला मजला, नूतन पार्श्व नगर को-ऑप. हौसिंग सो. लि., बिल्डींग नं.३, जैन मंदिर रोड, देवचंद नगर, भाईंदर प., जि. ठाणे, श्री धीरजलाल सातजी पंड्या, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री धीरजलाल सातजी पंड्या, ता. २७/११/१९९९, रोजी मृत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री राजेंद्रकुमार डी. पंड्या, ह्यांनी सोसायटीला अर्ज करून सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत आपल्याजवळील पुराव्यासह १४/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे - ४०१ १०१ ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.  
सही/-  
सुनील बी. गारोडिया  
(वकील, उच्च न्यायालय मुंबई)  
स्थळ: भाईंदर दि. ११.०२.२०२१

**जाहीर सूचना**  
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. जयदीप रामचंद्र कश्यप, र/दि.: सोली डी-४४, प्लॉट क्र. ११७, सेक्टर १, चारकोप (१) उच्च न्यायालय को-ऑप. हौसिंग सोसायटी, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००५७ या जागेचे मालक असून त्यांच्याकडून सदर सोसायटीकडे दस्तावेज अर्थात उरोके सदर सोसायटीकडे मूळ भागप्रमाणपत्र, वाटपपत्र व महाद्वार बँककडे रकम ७५ केंद्राच्या नुन्या पावत्या वा दिनांक ०९.०२.२०१९ रोजी रिहास्त प्राप्त झालेले आहे. तदुत्तर कोणाही दावा विचारत येतला जाणार नाही आणि दुय्यम भागप्रमाणपत्र व वाटपपत्र माझे अंतिमकडे वितरणाची प्रक्रिया केली जाईल आणि संपूर्ण बँककडे रकम पावत्या व इतर संबंधित कार्य माझे अंतिमकडे देण्यास विनंती केली जाईल.  
सही/-  
दिलीप डी. केकर (वकील)  
उच्च न्यायालय, मुंबई  
मो.बा. ९८२०२०७०९३/९७९६३९०८०  
टिकाण: मुंबई दिनांक: ११.०२.२०२१

**UGRO CAPITAL**  
**युग्रो कॅपिटल लिमिटेड**  
सीआयएन: एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७३९  
नोंदणीकृत कार्यालय: एफ्डीनोक्स बिल्डिंग्स पार्क, टॉवर ३, ४था मजला, एल.बी.एस. रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. दूर: +९१-२२-४८९९८६६६, ई-मेल: yougrow@ugrocapital.com वेबसाईट: www.ugrocapital.com  
३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	रु. लाखात			
		संपलेली तिमाही (अलेखापरिहित)	संपलेले ९ महिने (अलेखापरिहित)	संपलेली तिमाही (अलेखापरिहित)	संपलेले वर्ष (समाविष्ट)
		३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	३१.०३.२०
१.	कार्यालयकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९०८.१०	१०४६.८३	३९०८.१०	१२७६.३५
२.	कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	२८७.४४	१७४.६२	२८७.४४	५७९.३९
३.	करपूर्व कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर #)	२८७.४४	१७४.६२	२८७.४४	५७९.३९
४.	करानंतर कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर #)	२८७.४४	१७४.६२	२८७.४४	५७९.३९
५.	कार्यालयकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्यालयकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	६१९.९६	७७९.५७	६१९.९६	१२७६.३५
६.	समभाग भांडवल	७०५२.८६	७०५२.८६	७०५२.८६	७०५२.८६
७.	उत्पन्न प्रतिभाग (रु. १०/- प्रत्येकी) १. मूळ (रु.) २. सौमिकृत (रु.)	०.८९ ०.८९	३.८५ ३.८५	०.८९ ०.८९	१.०६ १.०२

टिप:  
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. सध्या वित्तीय निष्कर्षांचे अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विचारित करण्यात आले आणि ०९ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाने संमत मान्य करण्यात आले. त्रैमासिक व नऊमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.ugrocapital.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
#- अपवादात्मक बाब हे एएस नियमानुसार नफा व तोटा अहवालात तजवीज केले आहे.

युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता  
सही/-  
सचिंद्र नाथ  
कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

**जाहीर सूचना**  
सर्व जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, फ्लॅट क्र. ००९, इमारत क्र. ११/सी-१, संजय नगर, पाटविली कर्म रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४००००९, क्षेत्रफळ सुमारे २५ चौ.फु. ही जागा श्रीमती वेल्लमा बेल्लमा राजम यांच्याकडून माझे अशील खरेदी करू इच्छित आहेत. सदर फ्लॅट जागा त्यांना वन संरक्षण संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोअरवली (पूर्व), मुंबई यांच्या मार्फत प्रेषित क्र.बी/२०/लॅण्ड/१३०७/२०१०-०८ धारक दिनांक ०९.०१.२०१७ रोजीचे वाटपप्रमाणपत्र देण्यात आले होते, सदर वाटपप्रमाणपत्र त्यांचे नाव चुकीने श्रीमती मल्लमा बेल्लमा राजम असे लिहिले गेले आहे. जर कोणा व्यक्तीचा याबाबत वारसाहक, तारण, विक्री, बंधीन, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिष्कार, कायदेशीर हक्क, ताबा, बहिष्कार किंवा अन्य इतर प्रकार कोणातही अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकार्यालयाना त्यांचे कार्यालय क्र. २४, कॅम्पिन क्र. ०१, इमारत चिन्ननेस सेक्टर, २रा मजला, अजुबकर हाऊस, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे सादर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा दावांच्या संदर्भात विचार व बहिष्कार पूर्ण केला जाईल आणि दावा त्याच व स्थगित केले जाईल.  
सही/-  
विकीला सुन्या  
वकील उच्च न्यायालय  
मो.बा. ९८०३२२१८८  
दिनांक: १०.०२.२०२१

**पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड**  
सीआयएन: एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०९८८३६  
नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्म मॉरारजी मार्ग, बॅरॉड स्ट्रीट, मुंबई-४००००९.  
दूर: ०२२-२२६८६०००, फॅक्स: ०२२-२२६२००५२, ई-मेल: peoplesinvestments@rediffmail.com वेबसाईट: www.pplsinvestments.com  
३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	रु. लाखात, इंग्रिज व्यतिरिक्त			
		संपलेली तिमाही - अलेखापरिहित	संपलेले ९ महिने - अलेखापरिहित	संपलेली तिमाही - अलेखापरिहित	संपलेले वर्ष (समाविष्ट)
		३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.१९
१.	कार्यालयकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	१.०२	७.०५
२.	करपूर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	(१.२९)	(१.३९)	०.५८	(३.९६)
३.	करानंतर कार्यालयकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१.२९)	(१.३९)	०.४९	(३.९६)
४.	कार्यालयकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कार्यालयकरिता एकमेव नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(१.२९)	(१.३९)	०.४९	(३.९६)
५.	समभाग भांडवल	२०.००	२०.००	२०.००	२०.००
६.	मागील वर्षाच्या ताळेबंद परकानुसार पुनर्गणित/पुनर्विचारित करून घेतलेले (वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांचे अहवाल)				(१४.६३)
७.	उत्पन्न प्रतिभाग (इंग्रिज) (दरमिती मूल्य रु. १०/- प्रत्येकी) मूळ व सौमिकृत इंग्रिज (वार्धिककल्या नाही, ३१.०३.२०२० करिता समजून)	(०.६७)	(०.६९)	०.२४८	(१.९७)

टिप:  
१. वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विचारित व पुनर्विचारित करण्यात आले होते आणि १० फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाने संमत मान्य करण्यात आले.  
२. कंपनीकडे विभाग अर्थात वित्तीय समुद्रदेहन सेवा यामध्ये कार्यरत आहे जे विभागाचे निष्कर्षांचे लेखाप्रमाण (इंग्रिज, कार्यचलित विभाग) नुसार निष्कर्षांचे विभाग आहे.  
३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅंड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pplsinvestments.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
४. मागील वर्ष/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुनर्गणित करण्यात आले आहे.

मंडळाने संमत व करिता  
सही/-  
सुभा जी, नायर  
संचालक

टिकाण: मुंबई  
दिनांक: १०.०२.२०२१

**iStreet Network Limited**  
CIN L51900MH1986PLC040232  
03, C-2 Compound, 04th Bldg, Near Hotel Abbot, Vashi, Navi Mumbai- 400703  
Email: info@istreetnetwork.com  
Website: www.istreetnetwork.com  
**NOTICE**  
Pursuant to the provisions of Regulation 47 read with Regulation 29 and 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13<sup>th</sup> February 2021 inter-alia to consider and approve the Unaudited Financial Results for the Quarter and Nine month ended December 31, 2020.  
The Notice is also available on the website of the Company i.e., www.istreetnetwork.com/investors and on the website of BSE Ltd www.bseindia.com  
For iStreet Network Limited  
Sd/-  
Place: Mumbai  
Date: Feb 05, 2021 Company Secretary

**NOTICE**  
NOTICE is hereby given that Mrs. Lata Arvind Kshirsagar is the owner of flat no. 102 also known as 1.2, 1<sup>st</sup> flr, Triveni Sadan CHSL, Plot no. 229 and 230 Sanpada (GES), Navi Mumbai, who has approached Indostar Capital Finance Ltd, for creation of mortgage of the aforesaid shop in favour of the Bank. Mrs. Lata Arvind Kshirsagar has informed us that registered Agreement for sale dated 03/07/2001, under document no. 10706 -2001 made and executed by M/s. Triveni Construction through its proprietor Mr. Sanjay Gunaji Dakway (the Developer) and Mr. Pravin Dnyaneshwar Dumbare (the Purchaser), is lost/misplaced, thus, any person having any claim against or to said shopy by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, lease, lien, tenancy, license, development rights, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing alongwith supporting documents to the below mentioned address within Fourteen days from the date hereof, otherwise it shall be accepted that there oes not exist any such claim and the same if any will be considered as waived.  
**MUMBAI Dated this 11<sup>th</sup> Feb' 2021**  
M/s. G. H. Shukla & Co.  
Advocate, High Court  
Office no. 30, 3<sup>rd</sup> Floor, Islam Bldg.,  
Opp. Akbarallys Men's, V. N. Road,  
Fountain, Bombay-400 001.

**Tips Industries Ltd.**  
Regd. Office: 601, 6th Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052  
Tel No.: 91-22-66431188 Fax No.: 91-022- 66431189, Email: response@tips.in Website: www.tips.in  
CIN: L92120MH1996PLC099359

**Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December 2020**

Sr. No.	Particulars	(₹ in lacs)				
		Quarter Ended 31.12.2020 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2020 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2019 (Unaudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
1.	Total income from operations	3,244.39	2,495.40	6,496.23	8,960.03	10,881.93
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,939.60	642.70	3,749.51	1,356.72	1,435.58
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,939.60	642.70	3,749.51	1,356.72	1,435.58
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,238.71	502.39	2,519.90	1,097.78	1,133.93
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,235.89	508.78	2,522.81	1,104.88	1,135.52
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,296.87	1,431.87	1,296.87	1,431.87	1,431.87